

WALCHANDNAGAR INDUSTRIES LIMITED

Walchandnagar: 413 114, Dist Pune, Maharashtra, India Tel: 02118- 307100 / 252 235 Fax: 02118- 252 358 Website: www.walchand.com Email: wil@walchand.com

Ref. No.: WIL:SEC:2021 Date : July 19, 2021

National Stock Exchange of India Ltd. Corporate Action Department Exchange Plaza, 5th floor, Plot No. C/1, G Block, Bandra Kurla Complex, Bandra (East) Mumbai 400 051.

Fax:26598237/38,66418126/25/24

SCRIP CODE: WALCHANNAG

BSE Ltd.

Corporate Relations Department 1st floor, New Trading Ring, Rotunda Bldg P.J. Tower,

Mumbai 400 001.

Fax:: 22723121/2039/2037 **SCRIP CODE: 507410**

Dear Sirs,

Sub: Newspaper Clippings - Notice of Annual General Meeting to be held through Video Conferencing/Other Audio Visual Means.

Pursuant to Regulation 30 read with Para A of Schedule III of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, we enclose herewith copies of the public notice of the Annual General meeting to be held through Video Conferencing/Other Audio Visual Means published in "Financial Express", all editions, in English Language and in "Mumbai Lakshdeep", Mumbai Edition, in principal vernacular (Marathi) language

This is for your information and record.

Thanking you,

Yours faithfully,

For Walchandnagar Industries Ltd.

G. S. Agrawal Vice President (Legal & Taxation) & Company Secretary

Encl.: As above

MONDAY, JULY 19, 2021

JUNE UPDATE

Overseas direct investment by India Inc doubles to \$2.8 billion

PRESS TRUST OF INDIA New Delhi, July 18

THE OVERSEAS DIRECT investment of domestic companies more than doubled to \$2.80 billion in June this year, according to RBI data.

India Inc had invested \$1.39 billion in overseas ventures in the year-ago month. However, on a month-onmonth basis, the investment was lower by over 58% from \$6.71 billion in May 2021, as

JEWELLERS WILL HAVE to pay

GST only on the profit earned

on resale of second-hand gold

jewellery, the Karnataka bench

thority for Advance Ruling

(AAR) was filed by Bengaluru-

based Aadhya Gold, seeking

clarity on whether GST is to be

FPIs pull out

₹4,515 cr

from Indian

equities in

July so far

PRESS TRUST OF INDIA

FOREIGN PORTFOLIO IN-

VESTORS (FPIs) have pulled

out ₹4,515 crore from the eq-

uities segment in the first half

of July as they turn cautious to-

all-time high, FPIs would have

chosen to book profits. They

have also been staying on the

sidelines given high valuations

and most likely on the back of

the risk of a potential third

wave of the coronavirus pan-

demic," said Morningstar India

associate director (manager re-

search) Himanshu Srivastava.

firmness in the dollar and the

possibility of rising bond yields

in the US do not augur well for

capital flows into emerging markets like India, there is no immediate worry at the mo-

Besides, he also added that

the outflows have not been

huge which signifies that foreign investors are adopting a

cautious stance towards In-

dian equities rather than being

out ₹4,515 crore from the eq-

uities during July 1-16, depos-

itories data showed. At the

same time, they invested

₹3,033 crore in the debt seg-

ment. Net outflow during the

period under review stood at

In June, FPIs became net

Commenting on the FPI ac-

tivity in 2021 so far, V K Vi-

jayakumar, chief investment

strategist at Geojit Financial

Services, said it has been

expect 'muted'

ANALYSTS HAVE PREDICTED

a "muted" June quarter for tele-

com companies due to slow

smartphone sales amid lock-

downs, free recharges given by

telcos for low income users to

help them stay connected dur-

ing the pandemic and moderate

expects "subdued activity" in the lower Arpu category and

J M Financial said while it

subscriber additions.

June quarter

buyers in Indian markets at

Overseas investors pulled

ment, he said.

negative on it.

₹1,482 crore.

₹13,269 crore.

"hugely volatile".

Analysts

for telcos

Though the continuing

"With markets trading near

wards the Indian market.

New Delhi, July 18

The application to the Au-

of the AAR has ruled.

'GST only on margin earned on

resale of second-hand jewellery'



vestments by Indian firms. Of the total investment dur-

ing June 2021, \$1.17 billion was in the form of issuance of guarantee, \$1.21 billion was

paid only on the difference be-

tween the selling and purchase

price if it purchases used/sec-

ond-hand gold jewellery from

individuals and there is no

change in the form/ nature of

only on the margin between the

sale and purchase prices. —PTI

Form No. INC-26

(Incorporation) Rules, 2014]
Advertisement to be published in the newspaper for change

Before the Central Government

Western Region, Mumbai, Maharashtra, India

In the matter of sub-section (4) of Section 13 of Companies Act, 2013 and

clause (a) of sub-rule (5) of rule 30 of the Companies (Incorporation) Rules,2014

In the matter of Integreon (India)

Private Limited having its registered

office at B-211, Swapnalok Apartments,

Mogra Village, Andheri (East) Mumbai

Mumbai City-400069, Maharashtra, India

lotice is hereby given to the General Public tha

he company proposes to make application !

he Central Government under section 13 of the

Companies Act, 2013 seeking confirmation

Iteration of the Memorandum of Association of

he Company in terms of the special resolution

bassed at the Extra- Ordinary General Meetin

neld on Friday, July 16, 2021 to enable the

company to change its Registered Office from "State of Maharashtra" to "State of Uttar

Any person whose interest is likely to be affecte

by the proposed change of the registered office

of the company may deliver either on the MCA-

omplaint form or cause to be delivered or send

by registered post of his/her objections

pported by an affidavit stating the nature of

is/her interest and grounds of opposition to the

Regional Director, Western Region, Mumbai,

Maharashtra, India at the address - Everest 5th

Floor, 100 Marine Drive, Mumbai-400002

Maharashtra. India within fourteen days of the

fate of publication of this notice with a copy to the

"B-211, Swapnalok Apartments, Mogra Village, Andheri (East) Mumbai Mumbai City -

For and on behalf of the Applicant For Integreon (India) Private Limited

Alok Kumar Gupta (Director)

ddress mentioned below

100069, Maharashtra, India"

Date: 19-July-2021 Place: Gurgaon, Haryana

applicant company at its registered office at the

21 portal (www.mca.gov.in) by filing investor

The AAR said GST is payable

goods at the time of sale.

investment stood at \$426.84 million.

Major investors included Mauritius.

Reliance Industries invested \$56 million in agriculture and mining based WOS in Singapore; Interglobe Enterprises in-

vested \$51.5 million in a joint venture in the UK; ONGC Videsh \$48.31 million in a IV in Mozambique and Paharpur Cooling Towers \$48 million in a wholly owned subsidiary in Singapore.

munications' \$50 million investment in WOS in Singapore; ONGC Videsh invested \$48.70 million in a IV in Russia; and **WNS Global Services invested** \$45 million in a JV in the Netherlands.



WALCHANDNAGAR INDUSTRIES LIMITED Regd. Office: 3, Walchand Terraces, Tardeo Road,

Mumbai - 400034. CIN: L74999MH1908PLC000291, Tel.: (022) 23612195/96/97, Fax: (022) 23634527, E-mail: investors@walchand.com, Website: www.walchand.com

NOTICE IS HEREBY GIVEN that the 112th Annual General Meeting (AGM) of Walchandnagar Industries Limited will be held on Saturday, August 14, 2021 at 05:00 pm, through Video Conferencing ("VC") / Other Audio Visual Means ("OAVM") to transact the business as set out in the Notice of AGM which is being circulated for convening the AGM.

In view of the continuing COVID-19 pandemic, the Ministry of Corporate Affairs ("MCA") has vide its circular dated May 05, 2020 read with circulars dated April 08, 2020, April 13, 2020, June 15, 2020, September 28, 2020, December 31, 2020 and January 13, 2021 (collectively referred to as "MCA Circulars") permitted the holding of AGM through VC / OAVM, without the physical presence of the Members at a common venue. In compliance with these MCA circulars and the relevant provisions of the Companies Act, 2013 and the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 the AGM of the Company will be held through VC / OAVM.

The Notice of the AGM along with the Annual Report 2020-21 is being sent only through electronic mode to those Members whose email addresses are registered with the Company/ Depositories in accordance with the aforesaid MCA Circulars and SEBI Circular dated May 12, 2020 and January 15, 2021. The requirements of sending Physical copy of the Notices of the 112th AGM and Annual Report to the Members have been dispensed with vide MCA Circulars and SEBI Circular. Members may note that the Notice of AGM and Annual Report 2020-21 will also be available on the Company's website www.walchand.com, websites of the Stock Exchanges i.e. BSE Limited and National Stock Exchange of India Limited at www.bseindia.com and www.nseindia.com respectively and on the website of NSDL https://www.evoting.nsdl.com. Members can attend and participate in the AGM through the VC/OAVM facility only. The instructions for joining AGM are provided in the Notice of AGM. Members attending the meeting through VC/ OAVM shall be counted for the purpose of

The Company is providing remote e-voting facility ("remote e-voting") to all its members to cast their vote on all resolutions set out in the notice of the AGM. Additionally, the company is providing facility of voting through e-voting system during the AGM("e-voting"). The members who have cast their votes by remote e-voting prior to the AGM may also attend/participate in the AGM through VC/ OAVM but shall not be entitled to cast their votes again. Those members who shall be present in the AGM through VC / OAVM facility and had not cast their votes on the Resolutions through remote e-voting and are otherwise not barred doing so, shall be eligible to vote during the AGM. Only those members, whose names are recorded in the Register of Members maintained

by the Depositories as on the cut-off date i.e. August 06, 2021 only shall be entitled to avail the facility of remote e-voting as well as voting during the AGM ("e-voting"). If your email ID is already registered with Company/Depositories, login details for e-voting

are being sent on your registered email address. The details of remote e-voting are given below:

The remote e-voting will commence on Wednesday, August 11, 2021 (9.00 am) and end on Friday, August 13, 2021 (5.00 pm). The e-voting module shall be disabled for voting thereafter.

ii) The voting rights of Members shall be in proportion to their share of the paid-up share capital of the Company as of the cut-off date i.e. Friday, August 06, 2021. Once a vote is cast by the Member, he shall not be allowed to change it subsequently

 ii) Any person who acquires equity shares of the Company and becomes a Member after July 20, 2021 i.e. cut-off date for dispatch of the Notice and holding shares as of the cut-off date i.e. Wednesday, July 21, 2021, may obtain the login details by sending a request at evoting investors@linkintime.co.in or evoting@nsdl.co.in.

n case of any queries pertaining to e-voting, members may refer to the Frequently Asked Questions (FAQs) and e-voting User's Manual available under help section at www.evoting.nsdl.com or email at helpdesk. evoting@nsdl.co.in Tel. 1800 222 990 Toll Free No.)

For Walchandnagar Industries Ltd.

Place: Mumbai Vice President (Legal & Taxation) & Company Secretary Date: July 18, 2021

Saurashtra Gramin Bank Head Office: 1st Floor, 2nd Wing, LIC Building, Mahila College Circle, Tagore Road, Rajkot: 360 001. E-mail: sgb99@rediffmail.com Web: www.sgbrrb.org

Advertisement For Engagement of Corporate BC with Saurashtra Gramin Bank For Bhavnagar Region Applications Are Invited From The Firm For The Engagement Of

Corporate BC With Saurashtra Gramin Bank For Bhavnagar Region Interested Firms need to submit their application with necessary documents in hard copy to address given in website on or before 29.07.2021 up to 5.00 P.M. Details regarding engagement process are uploaded on our website www.sgbrrb.org. Any amendment/ change in whole selection process will be published on bank's website only. Date: 19-07-2021, Place: Rajkot

> Shree Dolasnath Nagri Sahakari Patsanstha Ltd Talegaon Dabhade, Tal-Maval, Dist-Pune Form-'Z' **Possession Notice (For Immovable Property)**

(D-1) of the Maharashtra state co-operative societies Rules 1961)

Whereas The undersigned Special Recovery officer for Shree Dolasnath Nagri Sahakari Patsanstha. Ltd., Ganpati Chowk, Talegaon Dabhade, Tal-Maval, Dist-Pune Notice has been issued according to the result of court dated 11.09.2017 of Rs. 2,40,742/- (Two lakh Forty Thousand Seven Hundred and Forty Two Rupees only) default borrower of above mentioned patsanstha Shri. Dinesh Devram Ovhal Resident -Jambul, Kanhe, Tal. Maval, Dist. Pune.

issued by Special Recovery officer notice is hereby given to the borrower that the undersigned has issued a notice for attachment of the property described here in below (dated 01.11.2017) and the undersigned has attached the property notice is hereby given to the default borrower Shri. Dinesh Devram Ovhal and the public in general that the undersigned has taken symbolic possession (dated 09.02.2021) as per the Maharashtra state co-operative societies act 1960 and rule 1961-107 of section

Shri. Dinesh Devram Ovhal having failed to repay as per demand notice

The default borrower Shri. Dinesh Devram Ovhal in particular and the public in general is hereby cautioned not to deal with the property and any dealings with the property will be subject to the charge of the Shree Dolasnath Nagri Sahakar Patsanstha. Ltd., Ganpati Chowk, Talegaon Dabhade, Tal-Maval, Dist-Pune for as amount of Rs. 2,40,742/- (Two lakh Forty Thousand Seven Hundred and Forty Two Rupees only) and interest thereon

Description of immovable property

Sub Registar, Maval & District council Pune, Taluka Panchayat Samiti Wadgaon Maval under the jurisdiction of Division Pune subdivision Taluka Maval village Mauje Jambhul Grampanchayat property number 212 Stone, Bricks, Cement Patra construction 27.9×17.6 Ft Area + Porch 4.5×8 Ft + Toilet 4×5 Ft Total Area 547.04 Sq Ft House

Date: 09.02.2021 Place: Jambul

Shri D. S. Shevkari (Special Recovery Officer) Shree Dolasnath Nagri Sahakari Patsanstha. Ltd , Talegaon Dabhade, Tal-Maval, Dist-Pune

Mamasaheb Khandge Nagari Sahakari Patsanstha Ltd. Talegaon Dabhade, Tal-Maval, Dist-Pune

of (D-1) of the Maharashtra state co-operative societies Rules 1961)

Possession Notice (For Immovable Property)

Whereas The undersigned Special Recovery officer for Mamasaheb Khandge Nagari Sahakari Patsanstha Ltd. Talegaon Dabhade, Tal-Maval, Dist-Pune Notice has been issued according to the result of court dated 22.09.2017 of Rs. 10,77,663/-(Ten lakh Seventy Seven Thousand Six Hundred Sixty Three Rupees only) default borrower of above mentioned patsanstha Shri. Dattatray Shankar Gund Resident -Kusgaon Bu., Lonawala, Tal-Maval, Dist. Pune Shri. Dattatray Shankar Gund having failed to repay as per demand notice

issued by Special Recovery officer notice is hereby given to the borrower that the undersigned has issued a notice for attachment of the property described here in below (dated 27.03.2018) and the undersigned has attached the property notice is hereby given to the default borrower Shri. Dattatray Shankar Gund and the public in general that the undersigned has taken symbolic possession (dated 18.02.2021) as per the Maharashtra state co-operative societies act 1960 and rule 1961-107 of section 11(D-1). The default borrower Shri. Dattatray Shankar Gund in particular and the

public in general is hereby cautioned not to deal with the property and any dealings with the property will be subject to the charge of the Mamasaheb Khandge Nagari Sahakari Patsanstha Ltd. Talegaon Dabhade, Tal-Maval, Dist-Pune for as amount of Rs. 10.77,663/- (Ten lakh Seventy Seven Thousand Six Hundred Sixty Three Rupees only) and interest thereon. **Description of immovable property**

Sub Registar, Maval & District council Pune, Taluka Panchavat Samiti Wadgaon

Maval under the jurisdiction of Division Pune subdivision Taluka Maval village Mauje Kusaaon Bu. property number 143 Soil, Bricks, Cement Patra construction 50 Ft. X 30 Ft. Total Area 1500 Sq. Ft. House property.

Date: 18.02.2021 Mamasaheb Khandge Nagari Sahakari Patsanstha Ltd. Place: Kusgaon Bu Talegaon Dabhade, Tal-Maval, Dist-Pune

SALE NOTICE UNDER IBC, 2016 ELECTRA ACCUMULATORS LIMITED (In Liquidation) Registered Office :- 19, Mahavir Nagar, N.H. No.8, Vapi Gujarat - 396195

The following Assets of Electra Accumulators Limited (In Liquidation) forming part of Liquidation Estate are for sale by the Liquidator. The Sale will be done through the E-Auction platform: https://www.eauctions.co.in (with unlimited extension of 5 minutes each) Reserve Price EMD @ 10 % of Asset Description

100		(No. III Laco)	Reserve Frice, No.
1.	Plant And Machineries Inventory	27.00	2,70,000.00
2.	Inventory	03.00	30,000.00
3.	Vehicles	01.25	12,500.00
40.	Interested applicants may refer to the COI INFORMATION DOCUMENT containing details E-Auction E-Auction Bid form Eligibility Crite	MPLETE E-AL of terms and	ICTION PROCESS conditions of online

The Liquidator have right to accept or cancel or extend or modify etc any terms and conditions of E-Auction at any time. He has right to reject any of the bid without giving

requirements etc., available on https://www.eauctions.co.in or through E.Mail

. EMD (i.e. 10 % of reserve price) & Documents Submission deadline is 05.00 p.m. IST on 31/07/2021, either by NEFT to Bank Account Of Electra Accumulators Limited In Liquidation, in IDBI Bank, Ghod Dod Road Branch, Surat A/C No. 0051102000123402 and IFSC Code IBKL0000051 and sending proof of deposit along with all the necessary disclosures to ip nandish vin@gmail.com or by post at C/53, Shanti Niketan Row House, Opp Sagar Complex, Besides Sneh Sankul Wadi, Anand Mahal Road, Surat-395009 GUJARAT,

Inspection of the assets mentioned above shall be available on 26.07.2021 between 11.00 am to 4.00 pm

. E-Auction will be conducted from 11 a.m. to 2.00 p.m. IST on 2nd August, 2021 . E-Auction will be conducted on "AS IS WHERE IS BASIS". "AS IS WHAT IS BASIS" "

WHATEVER IS THERE IS BASIS" and "NO RECOURSE BASIS" ONLY. CA Nandish Sunilbhai Vin, Liquidator

IBBI Reg. No: IBBI/IPA-001/IP-P02117/2020-2021/13270 Date: 19.07.2021 Email: ip.nandish.vin@gmail.com Place: Surat

Gujarat State Petronet Limited Corporate Identity Number: L40200GJ1998SGC035188

Reg. Off.: GSPC Bhavan, Sector-11, Gandhinagar-382010, Tel.: +91-79-23268500/6670100 Fax: +91-79-23268506, Website: www.gspcgroup.com, E-mail: investors.gspl@gspc.in NOTICE

(For the attention of Equity Shareholders of the Company) Transfer of the Equity Shares of the Company to Investor Education and Protection Fund (IEPF) Authority

This Notice is published pursuant to the provisions of the Investor Education and Protection Fund Authority (Accounting, Audit, Transfer and Refund) Rules, 2016 as amended ("the Rules")

The Rules, amongst other matters, contain provisions for transfer of all Shares in respect of which Dividend has not been paid or claimed by the Shareholders for seven consecutive years or more in the name of Investor Education and

Protection Fund (IEPF) Demat Account. Adhering to the various requirements set out in the Rules, the Company has communicated individually the concerned Shareholders whose Shares are liable to be transferred to IEPF Demat Account in respect of the Dividends declared by the Company for the FY 2013-14 for taking appropriate action(s). The list of

concerned Shareholders is also available on the Company's website viz. www.gspcgroup.com under Investor Section. in case the Company does not receive any communication from the concerned Shareholders for claim of Dividend on or before 5th October, 2021, the Company shall, with a view to complying with the requirements set out in the Rules, transfer the Shares to the IEPF Demat Account by the due date as per procedure stipulated in the Rules without any further Notice to the Shareholder. Please note that no claim shall lie against the Company in respect of unclaimed Dividend amount and/or Shares transferred to IEPF Authority pursuant to the said Rules.

Shares are liable to be transferred to the IEPF Authority, may note that upon transfer of Shares to IEPF Authority, the original Share Certificate(s) which are registered in their name will stand automatically cancelled and be deemed nonnegotiable. In case Shares are held in demat form, to the extent of Shares liable to be transferred, shall be debited from the Shareholders account. The Shareholders may further note that, both the unclaimed Dividend and the

The concerned Shareholder(s) holding Shares in physical form and whose

Shares transferred to IEPF, if any, can be claimed back by them from IEPF Authority after following procedure prescribed by the Rules. In case the Shareholders have any queries on the subject matter and the Rules

they may write to the Company at its Corporate Office viz. GSPL Bhavan E-18-GIDC Electronic Estate, Nr. K-7 Circle, Sector-26, Gandhinagar-382028 Tel.: 079-23268500 Fax No.: 079-23268506 Email: investors.gspl@gspc.in Website: www.gspcgroup.com or the Company's Registrar and Share Transfer Agent at KFin Technologies Private Limited, Selenium Tower B, Plot 31-32 Gachibowli, Financial District, Nanakramguda, Hyderabad-500 032. Tel.: 040 67162222, Toll Free No.: 18003094001, Fax No.: 040-23001153 Email einward.ris@kfintech.com Website: www.kfintech.com.

For Gujarat State Petronet Limited

Place: Gandhinagar Date: 17th July, 2021 Rajeshwari Sharma

Company Secretary



School of Engineering

Last Date to Apply for AEEE

AMRITAPURI • BENGALURU • CHENNAI • COIMBATORE





We Heard You!

Electrical &

Electrical & Computer

SESSION STARTS ON

18 JULY 2021

amrita.edu/epf

Yes, seats will be

alloted only after

the CBSE results

are announced!

amrita.edu/btech

Apply 🦥 Online

+91 94437 97777

Shri D. S. Shevkari

(Special Recovery Officer)

Amrita Entrance

Examination -

Engineering

(AEEE) 2021

FINAL

#CLAIMYOURFUTURE WITH CUTTING-EDGE B.TECH PROGRAMMES

PHASE

Apply with your

best scores from

AEEE 2021

JEE Mains 2021


SAT

PUEE

照過 Computer Science

28 JULY 2021

SCAN TO APPLY



NOTICE OF 34TH ANNUAL GENERAL MEETING AND E-VOTING INFORMATION Notice is hereby given that the 34th Annual General Meeting ("AGM") of the Company will be held on Friday, August 13, 2021 at 04:00 P.M. (IST) through Video Conferencing ("VC") / Other Audio-Visual Means ("OAVM") to transact the business, as set out in the Notice of AGM which is being circulated for convening the AGM. In view of the continuing Covid-19 pandemic, the Ministry of Corporate Affairs (MCA) has vide its circular no. 20/2020 dated May 5, 2020 read with circular nos. 14/2020, 17/2020 and 02/2021 dated April 8, 2020, April 13, 2020 and January 13, 2021, respectively (collectively referred to as "MCA Circulars") permitted convening the AGM through VC or OAVM, without the physical presence of the Members at a common

venue. In compliance with these MCA Circulars and the relevant provisions of the Companies Act, 2013

and SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 read with circulars issued

Email: contact@seamec.in • Website: www.seamec.in

thereunder, the AGM of the members of the Company will be held through VC / OAVM. The Notice of the AGM along with the Annual Report 2020-21 is being sent only by electronic mode to those Members whose email addresses are registered with the Company/Depositories in accordance with the aforesaid MCA Circulars and circular no. SEBI/HO/CFD/CMD1/CIR/P/2020/79 dated May 12, 2020 and circular no. SEBI/HO/CFD/CMD2/CIR/P/2021/11 dated January 15, 2021 issued by Securities Exchange Board of India (collectively referred to as "SEBI Circulars"). Members may note that the Notice and Annual Report 2020-21 will also be available on the Company's website www.seamec.in websites of the Stock Exchanges i.e. BSE Limited and National Stock Exchange of India Limited at www.bseindia.com and www.nseindia.com respectively and on the National Securities Depository Limited (NSDL) website at www.evoting.nsdl.com. Members can attend and participate in the AGM through the VC / OAVM facility only. The instructions for joining the AGM are provided in the Notice of the AGM. Members attending the

The Company is providing remote e-voting facility ("remote e-voting") to all it Members to cast their votes on all resolutions which is set out in the Notice of the AGM. Members have the option to cast their vote on any of the resolutions using the remote e-voting facility or e-voting during the AGM. Detailed procedure for remote e-voting / e-voting during the AGM is provided in the Notice of the AGM.

meeting through VC / OAVM shall be counted for the purpose of reckoning the quorum under Section 103

If your e-mail address is not registered with the Depositories (if shares held in electronic form) / Company (if shares held in physical form), you may register on or before 05:00 (IST) on Friday, August 6, 2021 to receive the Notice of AGM along with the Annual Report 2020-21 by following the below procedure:

In case shares are held in physical mode please provide Folio No., Name of shareholder, scanned copy of the share certificate (front and back), PAN (self-attested scanned copy of PAN card), AADHAR (self-attested scanned copy of Aadhar Card) by email to contact@seamec.in

ii. In case shares are held in demat mode, please provide DPID-CLID (16 digit DPID + CLID or 16 digit beneficiary ID), Name, client master or copy of Consolidated Account statement, PAN (self attested scanned copy of PAN card), AADHAR (self attested scanned copy of Aadhar Card to contact@seamec.in / rta@cbmsl.com. If you are an Individual shareholders holding securities in demat mode, you are requested to refer to follow detailed instructions set out in the Notice of AGM.

Helpdesk for Shareholders holding securities in demat mode for any technical issues related to login through Depository i.e. NSDL and CDSL:

Login type	Helpdesk details		
Individual Shareholders holding securities in demat mode with NSDL			
Individual Shareholders holding securities in demat mode with CDSL	Members facing any technical issue in login can contact CDSL helpdesk by sending a request at helpdesk.evoting@cdslindia.com or contact at 022- 23058738 or 022-23058542-43		

Members who need assistance before or during the AGM, can contact Ms. Sneha Valeja, Assistant Company Secretary, Tel: 022 66941800, Email- contact@seamec.in or NSDL on evoting@nsdl.co.in / 1800-222-990 or contact Mr. Amit Vishal, Senior Manager - NSDL at amitv@nsdl.co.in /022-24994360/ +91 9920264780 or Mr. Sagar Ghosalkar, Assistant Manager- NSDL at sagar.ghosalkar@nsdl.co.in / 022-24994553/ +91 9326781467.

Members are requested to carefully read all the Notes set out in the Notice of the AGM and in particular, instructions for joining the AGM, manner of casting vote through remote e-voting or e-voting during the AGM. By order of the Board of Directors

S. N. Mohanty President - Corporate Affairs,

Legal and Company Secretary

high school students who aspire to become engineers.



Computer Science



The B.Tech Programmes are offered across 4 campuses of Amrita School Of Engineering

ONE-OF-A-KIND INITIATIVE

Engineering Foundation

Bridging the gap between

science and technology among


AMRITA SHORT, FOCUSED LEARNING

CERTIFICATE PROGRAMME

BRIGE PROGRAMMES DESIGNED TO TRANSITION +2 STUDENTS INTO ENGINEERING.







Sessions on futuristic technologies like IoT, A.I, M.L and Robotics by experts from Amrita School of Engineering, Chennai.

Education for Life. Education for Living.

financialexp

sector to be "slow".

ditions, a report by Emkay said.



consolidation of SIM — similar to 1QFY21 period —it remains cautious of a possible sequential decline in usage metrics. Wireless revenues for the

quarter are anticipated to be relatively"tepid"dragged down by sluggish smartphone sales which were hit by localised lockdowns, free recharges doled out by companies for the bottomof-the-pyramid subscribers and a moderation in subscriber ad-

ICICI Securities expected Q1FY22 revenue growth for the Place: Mumbai Date : July 18, 2021



given as loan, while the equity

Tata Steel's \$1 billion in a wholly owned subsidiary in Singapore; Wipro's \$787.5 million in a wholly owned unit in the US; and Tata Power's \$131.25 million in a fully owned unit in

Others included Tata Com-

डेंग्यूची दांडगाई!

जिल्ह्यात डेंग्यूची दांडगाई आणखी वाढली असून ८ जुलै ते १४ जुलै दरम्यान सात दिवसांमध्ये ६९ नवीन डेंग्युग्रस्तांची भर पडली आहे. त्यामुळे १ जानेवारी २०२१ पासून जिल्ह्यातील आजपर्यंतच्या डेंग्यूग्रस्त रुग्णांची संख्या तीनशेच्या उंबरठ्यावर म्हणजे २९१ रुग्णांवर पोहोचली आहे.

जिल्ह्यात सात दिवसांत आढळलेल्या नवीन रुग्णांमध्ये शहरातील ३०, ग्रामीणच्या ३९ रुग्णांचा समावेश आहे. त्यामुळे जिल्ह्यात डेंग्यूचा प्रकोप कायम असल्याचे दिसत आहे. त्यातच १ जुलै ते ७ जुलै दरम्यान सात दिवसांत नागपूर शहरात १४४, ग्रामीणचे ४५ असे एकूण १८९ रुग्ण आढळले होते. दुसऱ्या आठवड्यात ही संख्या कमी झाली असली तरी आजही प्रत्यक्षात अनेक खासगी रुग्णालयांकडून नागपूर महापालिका व सार्वजनिक आरोग्य विभागाला सर्व रुग्णांची आकडेवारी दिली

नागपूर, दि. १८, (प्रतिनिधी) : जात नसल्याची चर्चा वैद्यकीय क्षेत्रात आहे. त्यामुळे ही संख्या प्रत्यक्षात खूपच कमी दिसत असल्याचे सांगितले जात आहे. या नवीन रुग्णांमुळे शहरातील १ जानेवारी २०२१ ते आजपर्यंतच्या रुग्णांची संख्या शहरात १८०, ग्रामीणला १११ अशी एकूण २९१ रुग्णांवर पोहोचली आहे. या रुग्णांपैकी बहुतांश रुग्ण हे गेल्या एक ते दीड महिन्यातील आहेत, हे विशेष.

दरम्यान, महापालिका व सार्वजनिक आरोग्य विभागातील अधिकाऱ्यांनी कोरोना काळात कीटकनाशक फवारणीशी संबंधित सर्व अधिकाऱ्यांच्या सेवा करोनाशी संबंधित कामात लावल्या होत्या. त्यामुळे कीटकजन्य आजाराशी संबंधित फवारणीसह इतर कामात दुर्लक्ष झाल्याने हे रुग्ण वाढल्याचे दिसत आहे. परंतु महापालिकेसह आरोग्य विभागाला डेंग्यू वाढल्यावर जाग आली असून सर्वत्र कीटकनाशकांच्या फवारणीला गती दिली गेली आहे.

औरगाबाद शहरात डेंग्यूच्या संशयित रुग्णांतही वाढ

शहरात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रादुर्भाव कमी होत असतानाच डेंग्यूने शिरकाव केला असून पंधरा दिवसात डेंग्यूचे सहा संशयित रुग्ण आतापर्यंत डेंग्यूचे संशयित माहिती महापालिकेच्या आरोग्य देण्यात वर्षांपासून दीड संसर्गाने थैमान घातले आहे. सध्या करोना

अटोक्यात आला रुग्णसंख्या देखील बोटावर मोजण्या इतकी येत आहे. त्यामुळे काही प्रमाणात निर्बंध शिथिल तिसरी व्यक्त केली आहे. त्या दृष्टीने

असतानाच शहरात डेंग्यूने विभागाच्या निदर्शनास आले आहे. पावसाळयात डासांची

मलेरिया, डेंग्यूसारखे साथीचे आजार डोके वर काढत आहेत. परंत पंधरा दिवसात डेग्य संशयित सहा रुग्ण आढळून आल्याने आरोग्य विभागाचे धाबे मनपाकडून प्राप्त झालेल्या अहवालानुसार जानेवारी ते १५ जुलै दरम्यान ३० डेंग्यूचे संशयित आढळून आले. एक वर्षांआड डेंग्युचा उद्रेक होत असल्याचे दिसून

२२२ कोटींचे बनावट व्यवहार उघड गाझियाबाद येथून एकाला अटक

नागपूर, दि. १८, (प्रतिनिधी) : बनावट देयके सादर करून २१३.६७ कोटी रुपयांचा परतावा मिळविणाऱ्या एका व्यक्तीला जीएसटी महासंचालनालयातील गुप्तचर विभागाच्या (डीजीजीआय) नागपूर झोनल युनिटने उत्तर प्रदेशमधील गाझियाबाद येथून बुधवारी अटक करण्यात आली. गेल्या काही दिवसांपासून संपूर्ण देशभर जीएसटी विभागाची कारवाई सुरू आहे. बनावट देयके तसेच अस्तित्वात नसलेल्या कंपन्यांच्या आधारे इनपुट टॅक्स क्रेडिट मिळविणारे विभागाच्या रडारवर आहेत. मागील दोन वर्षांमध्ये अशा प्रकारच्या कारवाईंना विशेष गती आलेली आहे. याचअंतर्गत नागपूर झोनल युनिटला मिळालेल्या माहितीच्या आधारे फरिदाबाद, गाझियाबाद, नोएडा, गुवाहाटी आणि चेन्नई येथे छापे टाकण्यात आले. तपासादरम्यान, अस्तित्वात नसलेल्या आठ कंपन्यांच्या माध्यमातून आर्थिक व्यवहार दाखविण्यात आले. २२२.०९ कोटी रुपयांची खोटी देयके जीएसटी पोर्टलला सादर करण्यात आली. त्या आधारावर आरोपीने २१३.६७ कोटींचा परतावा मिळविला. या आठ कंपन्यांद्वारे नागपुरातील तीन कंपन्यांकडे परतावा हस्तांतरित करण्यात आला. प्रत्यक्षात या तीनही कंपन्यांचे अस्तित्व केवळ कागदोपत्री आहे. काही दिवसांपूर्वी शहरातील तीन कंपन्यांवर अशाच स्वरुपाची कारवाई करण्यात आली होती. त्या कंपन्यांशी आरोपीचे कनेक्शन आहे का, याचा शोध घेण्यात येत आहे.

विदर्भाची रुग्णांची संख्या ११ लाखांपार

नागपूर, दि. १८, (प्रतिनिधी) : नागपूर जिल्ह्यातील आकडेवारीचा गुंता शुक्रवारी सोडविण्यात आल्याने रुग्णसंख्या अचानक १५ हजार ३१५ने वाढली. विदर्भात दिवसाला शंभरावर आढळणारे रुग्ण १५ हजार ३८२वर पोहचले. हाच घोळ बरे होणाऱ्यांमध्येही दिसून आला. अकराही जिल्ह्यातील मृत्यूसंख्या १ हजार ७८ने वाढली. यात एकट्या नागपुरातील १ हजार ७६ आहेत. आजवर विदर्भात एकूण ११ लाख १४ हजार १६५ बाधित आढळले. 🛮 दाखल केला. शुभम कृष्ण वंजारी यातील १० लाख ९१ हजार ७४४ बरे झाले तर २१ (वय २५ रा. पटेलनगर), असे हजार १८६ उपचारादरम्यान दगावले आहेत. शुक्रवारी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आढळलेल्या नव्या बाधितांमध्ये नागपुरात दहा, युवकाचे नाव आहे. मंगळवारी अकोला सहा, अमरावती सात, चंद्रपूर १७, यवतमाळ तीन, वाशीम सहा, बुलडाणा १८, वर्धा दोन, गडचिरोली सात तर भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यात शून्य रुग्णाची नोंद झाली. ही दिलासादायक बाब मानली गेली आहे.

तरुणीची काढली छेड

(प्रतिनिधी) भररस्त्यात युवकाने छेड काढून २४वर्षीय तरुणीचा विनयभंग ही घटना विवेकानंदनगर परिसरात घडली याप्रकरणी कन्हान पोलिसांनी युवकाविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा सायंकाळी तरुणी विवेकानंदनगर येथील मैत्रिणीकडे जात होती. शुभमने तिला अडविले. हात पकडून तिचा विनयभंग केला.



वालचंदनगर इंडस्ट्रीज लिमिटेड

नोंदणीकृत कार्यालय: ३, वालचंद टेरेसेस, ताडदेव रोड, मुंबई - ४०० ०३४ AGAR सीआवएन : L74999MH1908PLC000291 त्र्ध्वनी क्रमांक : (०२२) २३६१ २१९५/९६/९७ फॅक्स : (०२२) २३६३ ४५२७ ई मेल : <u>investorswalchand.com</u> संकेतस्थळ : <u>www.walchand.com</u>

सूचना

याद्वारे कळविण्यात येते की, वालचंदनगर इंडस्ट्रीज लिमिटेड यांची १९२ वी वार्षिक सर्वसाधारण सभा शनिवार दिनांक ११ ऑगस्ट २०२१ रोजी संध्याकाळी ५.०० वाजता व्हिडीओ कॉन्फरन्सिंग (''व्हीसी'') / अन्य मान्यताप्राप्त दुकश्राव्य माध्य (''ओएव्हीएम'') यांच्या माध्यमातून वार्षिक सर्वसाधारण सभेच्या सूचनेत नमूद केल्याप्रमाणे विषयानुरुप होणार आहे, जी सूचन

प्तध्या जगभरात सुरू असलेल्या कोव्हीड - १९ महामारीच्या पार्श्वभूमीवर कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालय (''एमसीए'') यांनी परिपत्रव दिनांकीत ५ में २०२० त्यासह वाचा परिपत्रक दिनांकीत ८ एप्रिल २०२०. १३ एप्रिल २०२०. १५ जन २०२०. २८ सप्टेंब २०२०, ३१ डिसेंबर २०२० आणि १३ जोनेवारी २०२१ यांच्या माध्यमातून (यापुढे एकतित उक्केख एमसीए परिपत्रके असा करण्यात येणार आहे) वार्षिक सर्वसाधारण समा व्हीसी / ओएव्हीएम यांच्या माध्यमातून आणि सामायिक ठिकाणी सभासदांच्या प्रत्यक्ष उपस्थितीशिवाय घेण्यास अनुमती दिली आहे. सदरील एमसीए परिपत्रके, कंपनी कायदा २०१३ मधील आवस्यक त्या तस्तुदी आणि सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स अँड डिस्क्लोजर रिकायरमेंट्स) नियम २०१५ यांना अनसरून कंपनीची वार्षिक सर्वसाधार प्तभा व्हीसी / ओएव्हीएम यांच्या माध्यमातून घेण्यात येणार आहे.

वरील प्रमाणे नमूद केलेली एमसीए परिपत्रके आणि सेबी परिपत्रके दिनांकीत १२ मे २०२० आणि १५ जानेवारी २०२१ यान ानुसरून ज्या सभासदांचे इ मेल तपशील कंपनी / डिपॉझिटरी पार्टीसिपंटस यांच्याकडे नोंदणीकृत असतील अशा सभासदां-वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना वित्तीय वर्ष २०२०-२१ करिताच्या वार्षिक अहवालासह केवळ इलेक्ट्रॉनिक माध्यमातून पाठविष्यात येत आहे. एमसीए परिपत्रके आणि सेबी परिपत्रके यांना अनुसरून ११२ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना आणि वित्तीय अहवाल यांची प्रत्यक्ष प्रत पाठविष्याची आवश्यकता नितंबित करण्यात आली आहे. सभासदांनी कृपया नोंद घ्यावी की, वित्तीय वर्ष २०२० आणि २०२१ करिताचा वार्षिक अहवाल आणि वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना कंपनीचे संकेतस्थळ www <u>www.mslchand.com</u> येथे त्याचप्रमाणे स्टॉक एक्सर्च व वांची सकेतस्थ्य रूपणचेन बीएसई निर्मिटेड आणि नेतृत्व रूटक एक्सर्च ऑफ इंडिया निर्मिटेड यांचे संकेतस्थळ अनुक्रमे <u>www.bseindia.com</u> आणि <u>www.nseindia.com</u> येथे उपलब्ध असतील त्याच प्रमाणे एनएसडीएल यांचे संकेतस्थळ www.evoting.nsdl.com येथे उपलब्ध करून देण्यात येईल. सभासद वार्षिक सर्वसाधारण सभेला केवळ व्हीसी / ओएव्हीएम यांच्या माध्यमातून उपस्थित राहून सहभाग घेऊ शकतील. वार्षिक सर्वसाधारण सभेत व्हीसी / ओएव्हीएम यांच्या माध्यमातून उपस्थित राहण्याच्या प्रक्रियेचा संपूर्ण तपशील वार्षिक सर्वसाधारण सभेच्या सूचनेत नमुद करण्यात आला आहे. कंपनी कायदा २०१३ चे कलम १०३ अनुसार वार्षिक सर्वसाधारण सभेला व्हीसी / ओएव्हीएम यांच्य

. यमातून उपस्थित असलेल्या सभासदांची संख्या गणसंख्या निर्धारित करण्यासाठी गृहीत धरण्यात येईल वार्षिक सर्वसाधारण सभेच्या सूचनेत नमूद केलेल्या विषयांवर सभासदांना मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी कंपनी सभासदांन दूरस्थ ई मतदान सुविधा (दूरस्थ ई मतदान) उपलब्ध करून देत आहे. त्याच प्रमाणे वार्षिक सर्वसाधारण सभे दरम्यान दूरस्थ . मतदान पद्धतीद्वारे मतदानाचा हक बजावण्याची सविधाही उपलब्ध करून देण्यात येत आहे. ज्या सभासदांनी वार्षिक सर्वसोधार समिन्या पूर्वी दूरिय ई मतदान प्रक्रियेचा अवलंब करून मतदानाह हक्ष बताबलेला आहे. असे सभासद वार्षिक सर्वसाधारण समे स्वीती / ओएव्हीएम यांच्या माध्यमातून उपस्थित राहू शकतात मात्र त्यांना पुन्हा मतदान करता येणार नाही. जे सभासद वार्षिक स्वीती / ओएव्हीएम यांच्या माध्यमातून उपस्थित राहू शकतात मात्र त्यांना पुन्हा मतदान करता येणार नाही. जे सभासद वार्षिक सर्वसाधारण सभेला व्हीसी / ओएव्हीएम यांच्या माध्यमातून उपस्थित असतील आणि ज्यांनी वार्षिक सर्वसाधारण सभेच्या पूव ्रूट्प्य इ मतदान प्रक्रियेचा अवलंब करून मतदानाह रक्ष बजावलेला नाही, किंवा त्यांना तसे करण्यास मनाई करण्यात आलेली नाहे असे सभासद वार्षिक सर्वसाधारण सभे दरम्यान ई मतदान सुविधेचा अवलंब करून मतदानाचा हक्ष बजावू शकतात.

केवळ असे सभासद ज्यांची नावे डिपॉझिटरीज यांनी तयार केलेल्या सभासद नोंद पुस्तिकेत किंवा लाभार्थी मालकांच्या यादीर कट ऑफ तारीख म्हणजेच ६ ऑगस्ट २०२१ रोजी नोंद आहेत असे सभासद वार्षिक सर्वसाधारण सभेच्या पर्वी दरस्थ ई मतदाः प्रिक्रियों अवतंत्र करून मतदान हुक बतावण्यास (बाया) यह तानावद वाायक सवसायाण समध्या पूरा दूस्य ई मतद प्रिक्रियों अवतंत्र करून मतदाना हुक बतावण्यास (बायामणी वार्षिक सर्वसाधारण समे दरम्यान ई मतदान सुविधेचा अवत करून मतदानाचा हुक बजावण्यास (ई मतदान) पात्र असतील.

जर आपला ई मेल तपशील याआधीच कंपनी / डिपॉझिटरीज यांच्याकडे नोंदणीकृत असेल तर आपल्याला ई मतदानासात गवश्यक असलेले लॉग इन तपशील आपल्या ई मेल तपशीलवार पाठविण्यात येत आहेत

दूरस्थ ई मतदान प्रक्रियेचा तपशील पुढीलप्रमाणे आहे :

१) दूरस्थ ई मतदान प्रक्रियेला बुधवार दिनांक ११ ऑगस्ट २०२१ रोजी भारतीय प्रमाण वेळे नुसार सकाळी ११.०० वाजता प्रारं वणार असून ही प्रक्रिया शुक्रवार दिनांक १३ ऑगस्ट २०२१ रोजी भारतीय प्रमाण वेळे नुसार संध्याकाळी ५.०० वाजत संपुष्टात येणार आहे. त्यानंतर दूरस्थ ई मतदान प्रारूप मतदानासाठी बंद करण्यात येईल.

सभासदांचे मताधिकार हे कट ऑफ तारीख म्हणजेच शुक्रवार दिनांक ६ ऑगस्ट २०२१ रोजी कंपनीच्या एकूण पेड अ समभाग भांडवलात सभासदांकडे असलेल्या समभागांच्या प्रमाणावर अवलंबून असतील. सभासदाने एकदा मतदान केल्यानंत

त्याला त्यात वारंवार बदल करता येणार नाही. अशी कोणतीही व्यक्ती जी सूचना निर्गमित करण्यासाठीची कट ऑफ तारीख म्हणजेच २० जुलै २०२१ नंतर कंपनीचे समध् घेऊन कंपनीची सभासद झालेली असेल आणि कट ऑफ तारीख म्हणजेच बुधवार दिनांक २१ जुलै २०२१ रोजी तिच्याकर कंपनीचे समभाग असतील तर ती व्यक्ती <u>evoting investorslinkintime.co.in</u> किंवा <u>evotingnsdl.co.in</u> या पत्याव विनंती पाठवून आवश्यक असलेले लॉग इन तपशील प्राप्त करू शकते.

ई मतदान प्रक्रियेच्या संदर्भात कोणत्याही स्वरूपाच्या शंका असतील तर सभासद <u>www.evoting.nsdl.com</u> येथे हेल्प सेक्शन मध्ये उपलब्ध असलेल्या फ्रिकेंटली आस्क्ड क्षेश्चन्सचा संदर्भ घेऊ शकतात किंवा इ मतदान यजर मॅन्यअलचा संदर्भ घेऊ शकता केंवा <u>evotingnsdl.co.in</u> येथे इ मेल करू शकतात किंवा १८०० २२२ ९९० (टोलफ्री क्रमांक) येथे संपर्क साधू शकतात वालचंदनगर इंडस्टीज लिमिटेड यांच्या करि

नांक : १८ जुलै २०२१

उपाध्यक्ष (लीगल आणि टॅक्सेशन) आणि कंपनी सेक्रेटरी

एलसिड इन्व्हेस्टमेंटस् लिमिटेड

सीआयएन: एल६५९९०एमएच१९८१पीएलसी०२५७७० नोंदणीकृत कार्यालय: ४१४, शाह नाहर (वरळी) इंडस्ट्रीयल इस्टेट, बी विंग, डॉ. ई. मोजेस रोड, वरळी, मुंबई-४०००१८.

द्र.क्र.:+९१-०२२-६६६२५६०२, ६६६२५६०४, फॅक्स:+९१-०२२-६६६२५६०३, ई-मेल:vakilgroup@gmail.com, वेबसाईट:www.elcidinvestments.com

(कंपनीच्या भागधारकांचे लक्ष वेधण्याकरीता)

गूंतवणुकदार शिक्षण व संरक्षण निधी प्राधिकरण (लेखा, लेखा परीक्षण, हस्तांतरण व परतावा), अधिनयम, २०१६, सुधारीत प्रमाणे तरत्दीनुसार कंपनीच्या भागधारकांना येथे सुचीत करण्यात येत आहे की, सात सलग वर्षाकरीता किंवा अधिक काळाकरिता भागधारकांना देण्यात न आलेले किंवा दावा न केलेले लाभांश संदर्भातील सर्व शेअर्स गूंतवणुकदार शिक्षण व संरक्षण निधी (आयईपीएफ) प्राधिकरणाच्या खात्यात हस्तांतर केले जातील.

भारतात कोविड-१९ महामारीमुळे झालेली परिस्थिती लक्षात घेता, आयईपीएफ नियमांनुसार सात सलग वर्षाकरीता किंवा अधिक काळाकरिता लाभांशावर दावा केलेला नाही त्यांना वैयक्तिक सुचना पाठविणे कंपनीला शक्य नाही. सर्व परिस्थिती पुर्ववत झाल्यानंतर उपरोक्त भागधारकांना त्यांच्या नोंद पत्त्यावर सुचना वितरीत केली जाईल, तसेच आयईपीएफ प्राधिकरणाच्या डीमॅट खात्यात त्यांचे शेअर्सचे हस्तांतरण टाळण्यासाठी सोमवार, २० सप्टेंबर, २०२१ पर्यंत त्यांच्या दावा न केलेल्या लाभांशाचे तपशील देण्यात आले आहे. अशा भागधारकांच संपूर्ण तपशील कंपनीच्या www.elcidinvestments.com वेबसाईटवर भागधारकांच्या माहितिकरीता व आवश्यक कारवाई करीता उपलब्ध आहे. या संदर्भात खालील बाबींची नोंद घ्यावी:

- १. वास्तविक स्वरुपात भागधारणा असल्यास : दुय्यम भाग प्रमाणपत्र वितरीत केले जातील आणि आयईपीएफ मध्ये हस्तांतरीत केले जातील. तमच्या नावे नोंद असलेले व धारण असलेले मुळ भाग प्रमाणपत्र स्वयंचलीतपणे
- २. विद्युत स्वरुपात भागधारणा असल्यास : आयईपीएफ प्राधिकरणकडे शेअर्स करीता तुमचे डीमॅट खाते जमा केले जाईल.

जर कंपनीला सोमवार, २० सप्टेंबर, २०२१ पर्यंत भागधारकांकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही तर कंपनीकडून प्राधिकरणाच्या आयईपीएफ खात्यात शेअर्सचे हस्तांतर केले जाईल. कृपया नोंद असावी की, सदर अधिनियमानुसार आयईपीएफ प्राधिकरणाकडे हस्तांतरीत दावा न केलेले लाभांश रक्कम व शेअर्स बाबत कंपनीवर कोणताही दावा सांगता येणार नाही

वरील प्रकरणात कोणतेही प्रश्न असल्यास भागधारकांना विनंती आहे की. त्यांनी कंपनीचे निबंधक व भाग हस्तांतर प्रतिनिधी मे.लिंक ईनटाईम इंडिया प्रा.लि., युनिट: एलसिड इन्व्हेस्टमेंटस् लिमिटेड , सी-१०१, २४७ पार्क एल.बी.एस. मार्ग, विक्रोळी (प.), मुंबई-४०००८३, दूर.:०२२-४९१८६००० ४९१८६२७०० व ई-मेल : iepf.shares@linkintime.co.in

> मंडळाच्या आदेशान्वये एलसिड इन्व्हेस्टमेंटस् लिमिटेडकरिता

> > डीआयएन:०१८८०७५९

सही/-वरुण वकिल अध्यक्ष

क्लासिक इलेक्ट्रिकल्स लिमिटेड

ठिकाण : मुंबई

दिनांक: १७ जुलै, २०२१

(सीआयएन: L25209MH1985PLC036049) १३०१, १३ वा मजला, पेनिनसुला बिझनेस पार्क, टॉवर बी, सेनापती बापट मार्ग, लोअर परळ, मुंबई ४०० ०१३ महाराष्ट्र, भारत दूरध्वनी क्रमांक : ०२२- ३००३ ६५६५ फॅक्स : ०२२- २२०६ ९०५६

संकेतस्थळ : www.classicelectricals.co.in ई मेल : info.roc7412gmail.com सभासदांना ई मतदान/टपाली मतदानाची सूचना

लासिक इलेक्ट्रिकल्स लिमिटेड <mark>(''कंपनी'')</mark> यांच्या सभासदांना याद्वारे कळविण्यात येते की कंपनी कायदा २०१: मधील कराम ११० मधील तरतुदीनुसार, असल्यास, आणि त्यासह वाचा कंपनीज (मेनिजर्मेट अँड ऍडमिनिस्ट्रेशन नियम २०१४ चा नियम २० आणि नियम २२ आणि त्यात वेळोवेळी करण्यात आलेल्या सुधारणा **("कंपनी कायद** २०१३'') तसेच त्यासह वाचा परिपत्रक क्रमांक १४/२०२० दिनांकीत ८ एप्रिल २०२०, १७/ २०२० दिनांकीत १३ एप्रिल २०२०, जे कोव्हीड – १९ महामारीच्या पार्धभूमीवर कायद्यानुसार कंपन्यांकडून सामान्य आणि विशे स्ताव संमत करून घेण्यासंदर्भात स्पष्टीकरणे आणि त्या अंतर्गत बनविण्यात आलेले विविध नियम या संदर्भात आहेत न्यासह वाचा सामान्य परिपत्रक क्रमांक २२/२०२० दिनांकीत १५ जून २०२०, सामान्य परिपत्रक क्रमांक ३३, २०२० दिनांकीत २८ सप्टेंबर २०२०, सामान्य परिपत्रक क्रमांक ३९/ २०२० दिनांकीत ३१ डिसेंबर २०२०, आणि . तामान्य परिपत्रक क्रमांक १०/ २०२१ दिनांकीत २३ जून २०२१ जे वरील प्रमाणे नमूद केलेल्या परिपत्रकांना ३१ डिसेंबर २०२१ पर्यंत वाढावा देणारी आहेत, आणि जी कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालय, भारत सरकार यांनी जारी केल आहेत (''**एमसीए परिपत्रके**'') यांना अनुसरून कंपनी कायद्यानुसार बनविण्यात आलेले विविध नियम, सिक्युरिटी अँड ्रकराच्या प्रकार भारत्य (नात अपूर्ण कार्याच्या कार्याच्या कार्याच्या कार्याच्या कार्याच्या कार्याच्या कार्याच्य एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (डीलॉस्टिंग) रेपूलेगाचा नव्याच्या कार्याच्या स्वाचित्र स्वाच्या स्वाच्या कार्याच्या एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (लिस्टिंग ऑक्लिगेशन्स अँड डिस्क्लोजर रिकायर्सेट) नियम २०१५ (''सेबी (एलडीआर) म्युलेशन्स'') यांना अनुसरून आणि त्यात वेळोवेळी करण्यात आलेल्या सुधारणा, रिएनऍक्ट मेन्ट यांना अनुसरू अनुसरून खालील प्रमाणे नमूद केलेल्या विषयांसाठी जे टपाली मतदान सूचना दिनांकीत १६ जुलै २०२१ मध्य वस्ताराने नमद करण्यात आले आहेत त्यांना विशेष प्रस्तावाच्या माध्यमातून इलेक्ट्रॉनिक मतदान पद्धतीने (द्रस्थ

11.4(11	ના વાલ આફ.
गांक	प्रस्तावाचे वि

विशेष प्रस्ताव : क्लांसिक इलेक्ट्रिकल्स लिमिटेड यांच्या (यापुढे ज्यांचा उक्लेख कंपनी असा करण्यात येणार आहे) रु १०.०० (रुपये दहा फक्त) दर्शनी मूल्य असलेल्या समभागांचे (यापुढे ज्यांचा उल्लेख ''**इक्रिटी समभाग**'' असा करण्यात येणार आहे) जिथे कंपनीचे समभाग नोंदणीकु आहेत त्या बीएसई लिमिटेड (बापुढे ज्यांचा उक्केष **'स्टॉक एक्स्चेंज'** असा करण्यात येणार आहे) येथून सिक्युरिटी अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया (**''डीलीस्टिंग ऑफ इंकिटी शेअर्स**'') नियम २०२१ (यापुढे ज्याचा उल्लेख ''**सेबी डीलीस्टिंग रेग्युलेशन्स**'' असा करण्यात येणार आहे) मध्ये विहित केलेल्या प्रक्रियेचा अवलब करून डीलीस्टिंग करणे

ज्या सभासदांचे संपर्काचे पत्ते कंपनीकडे कट ऑफ तारीख शुक्रवार दिनांक १६ जुलै २०२१ रोजी नोंदणीकृत आहेत अशा सभासदांना टपाली मतदानाची सूचना निर्गमित करण्याची प्रक्रिया कंपनीने शनिवार दिनांक १७ जुलै २०२१ रोर्ज पूर्ण केली आहे. तसेच त्यापुढे कळविण्यात येते की वरील प्रमाण नमूद करण्यात आलेली कायद्याची विविध कलारे आणि नियम यांना अनुसरून सभासदांना आपला मतदानाचा हक्क टपाली मतदान र्रणालीशीवाय इलेक्ट्रॉनिक मतदान पद्धतीने बजावता यावा यासाठी कंपनी आपल्या सभासदांना दूरस्थ ई मतदान सुविधा उपलब्ध करून देत आहे. ! मतदान प्रक्रियेसंदर्भात सुचना तसेच ज्या सभासदांकडे कंपनीचे समभाग प्रत्यक्ष स्वरूपात उपलब्ध आहेत किंवा ज्य सभासदांनी आपले ई मेल तपशील कंपनीकडे अद्याप नोंदणीकत केलेले नाहीत अशा सभासदांसाठी ई मतदान प्रक्रियेच अवलंब करून मतदान करण्याच्या प्रक्रियेचा तपशील टपाली मतदानाच्या सूचनेत नमूद करण्यात आला आहे.

कंपनीने आपल्या सर्व सभासदांना ई मतदान प्रक्रियेचा अवलंब करून मतदानाचा हक्क बजावता यावा यासार प्राप्ति होता होता थाती आहे. मधामदाना आवाहन करण्यात येते की त्यांनी नोंद प्रयावी की ई प्रतदा प्रक्रिया कालावधीला सोमवार दिनांक १९ जुलै २०२१ रोजी भारतीय प्रमाणवेळेनुसार सकाळी ९.०० वाजता प्रारं होणार असून ही प्रक्रिया बुधवार दिनांक १८ ऑगस्ट २०२१ रोजी भारतीय प्रमाणवेळेनुसार संध्याकाळी ५.० वाजतासंपुष्टात येणार आहे.सर्व सभासदना आवाहन करण्यात येते की त्यांनी सदरील सूचनेत नमूद केलेल्या प्रक्रियेच अवलंब करून दरस्थ ई मतदान पद्धतीने आपला मतदानाचा हक्क बजावावा. कृपया नोंद घ्यावी की दरस्थ ई मतदा-कालावधी संपल्यानंतर करण्यात आलेले मतदान हे अवैध समजण्यात येईल. सभासदाने एकदा विषयावर मतदा-केले की त्याला / तिला त्यात वारंवार बदल करता येणार नाही, दरस्थ ई मतदान प्रक्रियेसंदर्भात तसेच टपार्ल तदानासंदर्भात सर्व त्या शंकाचे निरसन करण्यासाठी कंपनीच्या कंपनी सेक्रेटरी आणि कम्प्लायन्स अधिकारी रुप धिमन जबाबदार असतील.

तभासदांचे मताधिकार हे कट ऑफ तारीखरोजी बँकेच्या एकुण पेड अप समभाग भांडवलात सभासदांकडे असलेल् मभागांच्या प्रमाणावर अवलंबून असतील. अशी व्यक्ती जी कट ऑफ तारखेला कंपनीची सभासद नाही त्या व्यक्ती ही सूचना केवळ माहितीसाठी आहे असे समजावे.

त्या सभासतंकदे कंपनीचे समभाग पत्यक्ष स्वरूपात उपलब्ध आहेत आणि ज्या सभासतंत्री आपले द मेल तपशीत अद्याप नोंदणीकृत केलेले नाहीत अशा सभासदांना आवाहन करण्यात येते की, त्यांनी यूजर आयडी आणि पासवः ग्राप्त करण्यासाठी आपला ई मेल तपशील नोंदणीकृत करून घ्यावा. ज्या सभासदांनी आपले ई मेल तपशील कंपनी / रजिस्ट्रार आणि ट्रान्स्फर एजंट्स / डिपॉझिटरी पार्टीसिपंटस / डिपॉझिटरीज यांच्याकडे अद्याप नोंदणीकृत केलेले ाहीत असे सभासद वार्षिक सर्वसाधारण सभेच्या सूचनेत नमूद केलेल्या विषयांवर दूरस्थ ई मतदान प्रक्रियेद्वारे मतदान करण्यासाठी ई मेल तपशिलाच्या नोंदणीसाठी विनंती करू शकतात. असे सभासद ज्यांनी आपले ई मेल तपशील ग आधीच नोंदणीकृत केलेले आहेत अशा सभासदांना आवाहन करण्यात येते की त्यांनी आपले ई मेल तपशील डिपॉझिटरी पार्टीसिपंटस / डिपॉझिटरीज / ट्रान्स्फर एजंट्स यांच्याकडे वैधिकृत ठेवावेत जेणेकरून सूचना आणि अन्य प्रपत्रे त्यांच्या ई मेल तपःसिलावर इलेक्ट्रॉनिक माध्यमातून प्राप्त होऊ शकेल.

टपाली मतदानाची सुचना कंपनीचे संकेतस्थळ <u>www.classicelectricals.co.in</u> येथे तसेच स्टॉक एक्स्चेंज यांची संकेतस्थळे बीएसई लिमिटेड यांचे संकेतस्थळ <u>www.bseindia.com</u> येथे त्याच प्रमाणे एनएसडीएल यांचे ई मतदान संकेतस्थळ <u>www.evoting.nsdl.com</u> येथे उपलब्ध करून देण्यात येणार आहे. सभासद सूचनेतील प्रस्तावांव केवळ ई मतदान प्रक्रियेचा अवलंब करून मतदान करू शकतील. एमसीए यांनी जारी केलेल्या परिपत्रकानुसार सूचनेत

मूद केलेल्या विषयांना सभासदांची मान्यता किंवा अमान्यता ही दूरस्थ ई मतदान पद्धतीने घेण्यात येईल. कंपनीचे आम समभागधारक यांना यापुढे आवाहन करण्यात येते की त्यांनी आपला पत्ता, संपर्काचा तपशील, ई मेत तपशील कंपनी आणि पूर्वा शेरजिस्ट्री (इंडिया) प्रायव्हेट लिमिटेड, कंपनीचे रजिस्ट्रार आणि शेअर ट्रान्स्फर एजंट्स गांच्याकडे अद्ययावत करून घ्यावेत जेणेकरून कंपनीचे प्रवर्तक आणि प्रवर्तक समूहाचे सदस्य यांनी मांडलेल्या सदरीले डीलीस्टिंग प्रस्तावाच्या प्रक्रियेत सहभाग घेता येईल. यासंदर्भात कोणत्याही स्वरूपाच्या शंका असल्यास कंपनीचे आम समभागधारक कंपनीचा ईमेल तपशील <u>info.roc7412gmail.com</u> थेथे संपर्क साधू शकतात आणि / किंवा पूर्व शेरजिस्ट्री (इंडिया) प्रायव्हेट लिमिटेड, कंपनीचे रजिस्ट्रार आणि शेअर ट्रान्स्फर एजंट्स यांच्याकडे ०२२ / २३०१ २५१८ / ८२६१ येथे संपर्क साधू शकतात किंवा <u>supportpurvashare.com</u> येथे संपर्क साधू शकतात.

केंद्र / राज्य सरकार यांच्याकडून किंवा संबंधित वैधानिक प्राधिकरणे यांच्याकडून टाळेबंदी उठविण्यात आल्यानंत सर्वे आवश्यक ती कागदपत्रे, सूचनेला परिशिष्टित केलेली एक्सप्लेनेटरी स्टेटमेंट्स, पाहणीसाठी कंपनीच्या नोंदणीकृत कार्यालयात आणि कॉर्पोरेट कार्यालयात कामकाजाच्या सर्व दिवशी कामकाजाच्या वेळेत दरस्थ ई मतदान प्रक्रियेद्वा शेवटचे मत प्राप्त होईपर्यंत म्हणजेच बुधवार दिनांक १८ ऑगस्ट २०२१ पर्यंत उपलब्धे करून देण्यात येतील गळेबंदीच्या काळात सभासद सूचनेला परिशिष्टित केलेली एक्सप्लेनेटरी स्टेटमेंट्स आणि अन्य आवश्यक त्य कागदपत्रांच्या पुरवठयासाठी info.roc7412gmail.com येथे विनंती करू शकतात. त्याच प्रमाणे टपाली मतदानाद्वारे मंत करण्यासाठी ठेवण्यात आलेल्या प्रस्तावासंदर्भात कोणत्याही स्वरूपाच्या शंका असल्यास त्याच्या निरासनासाठ info.roc7412gmail.com येथे संपर्क साधावा.

टपाली मतदान आणि ई मतदान प्रक्रिया योग्य आणि पारदर्शक पद्धतीने घेण्यात यांवी यासाठी छाननी अधिकार्र म्हणून संचालक मंडळ यांनी सीएस धनराज कोठारी, प्रॅक्टिसिंग कंपनी सेक्रेटरी, मेम्बरशिप क्रमांक एफ ४९३० आणि सर्टिफिकेट ऑफ प्रॅक्टिस क्रमांक ४६७५ यांची नियुक्ती केली आहे.

अध्यक्ष, किंवा अन्य कोणताही संचालक किंवा संचालक मंडळ यांनी नियुक्त केलेला अन्य कोणताही प्राधिक अधिकारी ई मतदान प्रक्रियेच्या माध्यमातून घेण्यात आलेल्या टपाली मतदानाचा निकाल (छाननी अधिकारी याँच अहवाल यांच्यासह) शुक्रवार, दिनांक २० ऑगस्ट २०२१ रोजी किंवा त्यापूर्वी जाहीर करतील. टपाली मतदानां निकाल कंपनी यांचे संकेतस्थळ <u>www.classicelectricals.co.in</u> येथे आणि एनएसडीएल यांचे संकेतस्थ www.evoting.nsdl.com येथे उपलब्ध करून देण्यात येतील. आणि जिथे कंपनीचे समभाग नोंदणीकृत आहे. अशा स्टॉक एक्स्चेंज येथे प्रसिद्ध करण्यात येतील. कोव्हीड - १९ च्या पार्श्वभूमीवर टाळेबंदी उठविण्यात आर्ल किंवा त्यात शिथिलता देण्यात आली आणि दैनंदिन कामकाजासाठी कंपनीची कार्यालये नियमित सुरू झाली त टपाली मतदानाचे निकाल कंपनीच्या नोंदणीकृत कार्यालयात प्रसिद्ध करण्यात येतील. संबंधित प्रस्ताव, आवश्यक त्य हुमताने संमत झाल्यास तो दूरस्थ ई मतदानासाठी निर्धारित करण्यात आलेली अंतिम तारीख बुधवार दिनांक १८ ऑगस्ट २०२१ रोजी संमत झाला असे समजण्यात येईल.

दरस्थ ई मतदान पद्धतीने मतदान करण्यासंदर्भात कोणत्याही स्वरूपाच्या शंका किंवा प्रश्न असल्यास आपर www.evoting.nsdl.com येथे हेल्प सेक्शन मध्ये उपलब्ध असलेल्या फ्रिकेंटली आस्वड केश्चन्सचा संदर्भ घेऊ शकता किंवा ई मतदान युजर मॅन्युअलचा संदर्भ घेऊ शकता किंवा <u>evotingnsdl.co.in</u> येथे ई मेल करू शकत किंवा १८०० १०२० ९९० आणि १८०० २२ ४४ ३० येथे संपर्क साधू शकता किंवा कंपनी यांच्या ई मेल तपशीलवा info.roc7412gmail.com येथे संपर्क साधावा

> क्लासिक इलेक्ट्रिकल्स लिमिटेड यांच्या करिता सुनील हिरजी शाह

EXCHANGE BOARD OF INDIA (SUBSTANTIAL ACQUISITION OF SHARES AND TAKEOVERS) REGULATIONS, 2011, AS AMENDED. "SEBI (SAST) REGULATIONS") AND CORRIGENDUM TO THE DETAILED PUBLIC STATEMENT ("CORRIGENDUM") FOR THE ATTENTION OF THE PUBLIC SHAREHOLDERS OF

OFFER OPENING PUBLIC ANNOUNCEMENT UNDER REGULATION 18(7) AND OTHER APPLICABLE PROVISIONS OF THE SECURITIES AND

WHITE ORGANIC RETAIL LIMITED

Registered Office: 312A, Kailas Plaza Vallabh Baug Lane, Ghatkopar (East), Mumbai 400077, Maharashtra, India, Tel: +91-22-25011983, Telefax: +91-22-25011984 | Email: info@whiteorganics.co.in; Website: www.whiteorganics.co.in

OPEN OFFER FOR ACQUISITION OF UP TO 28,36,080 (TWENTY-EIGHT LAKHS THIRTY-SIX THOUSAND AND EIGHTY) FULLY PAID-UP EQUITY SHARES HAVING FACE VALUE OF RS. 10/- (RUPEES TEN ONLY) EACH ("EQUITY SHARES"), REPRESENTING 26% OF THE EXPANDED VOTING SHARE CAPITAL OF WHITE ORGANIC RETAIL LIMITED ("TARGET COMPANY") AT A PRICE OF RS. 37.45/- (RUPEES THIRTY-SEVEN AND FORTY FIVE PAISE ONLY) PER EQUITY SHARE FROM THE PUBLIC SHAREHOLDERS (AS DEFINED BELOW) OF THE TARGET COMPANY BY SUUMAYA retail limited ("Acquirer") together with suumaya industries limited (formerly known as suumaya lifestyle limited 'PAC"), IN ITS CAPACITY AS THE PERSONS ACTING IN CONCERT WITH THE ACQUIRER PURSUANT TO AND IN COMPLIANCE WITH THE SEB SAST) REGULATIONS ("OFFER" / "OPEN OFFER").

his Advertisement ("Offer Opening Public Announcement and Corrigendum") is being issued by Fedex Securities Private Limited, the Manager to the pen Offer ("Manager to the Offer" or "Manager"), for and on behalf of the Acquirer and PAC, pursuant to and in accordance with Regulation 18(7) of the SEB SAST) Regulations in respect of the Open Offer.

his Offer Opening Public Announcement and Corrigendum should be read in continuation of and in conjunction with

a) the Public Announcement dated May 21, 2021 ("PA");

ı the Detailed Public Statement (*"DPS"*) that was published in all editions of 'Financial Express' (English) and 'Jansatta' (Hindi), and Mumbai edition o 'Lakshadeep' (Marathi), on May 28, 2021; and

the Letter of Offer dated July 12, 2021 along with Form of Acceptance cum Acknowledgement ("LOF") This Offer Opening Public Announcement and Corrigendum is being published in all the newspapers in which the DPS was published. For the purposes of this Offer Opening Public Announcement and Corrigendum, the following terms would have the meaning assigned to them herein below

"Identified Date" means July 06, 2021, being the date falling on the 10th (tenth) working day prior to the commencement of the Tendering Period; "Public Shareholders" means, all equity shareholders of the Target Company, excluding (i)Acquirer and the PAC, (ii)parties to the Share Purchase Agreement and persons deemed to be acting in concert with the person set out in (i) and (ii) above.

"Tendering Period" means the period from Tuesday, July 20, 2021 to Tuesday, August 03, 2021 (both days inclusive). $All \ Capital lised \ terms \ used \ but \ not \ defined \ in \ this \ Offer \ Opening \ Public \ Announcement \ and \ Corrigen \ dum \ shall \ have \ the \ meaning \ assigned \ to \ such terms \ in \ the \ LOF.$

Offer Price: The offer price is Rs. 37.45/- (Rupees Thirty-Seven Forty-Five paise only) per Equity Share of the Target Company payable in cash. There have no revision in the Offer Price. For further details relating to Offer Price, please refer to Section VII(A) (Justification of Offer Price) of the LOF. Recommendations of the Committee of Independent Directors of the Target Company ("IDC"): The recommendations of Committee of Independent Directors of the Target Company was published on July 16, 2021 in the same newspapers where the DPS was published. However, the Public Shareholders

should independently evaluate the Offer and take an informed decision in the said matter. The relevant extract of the IDC recommendation is given below: Members of the Committee of 1. Mr. Pritesh Doshi - Chairman Independent Directors ("IDC") Mrs. Jigna Thakkar - Member Recommendation on the Oper The member of the IDC believe that the open offer made to the public shareholders of White Organic Retail Limited at the offer, as to whether the offer is offer price of Rs. 37.45 (Thirty-Seven and paise Forty-Five only) per fully paid Equity Shares of face value of Rs. 10 (Rupee: [en only] each is fair and reasonable and the Open Offer is in conformity with provision of SEBI (SAST) Regulation 2011. fair and reasonable Summary of reasons for IDC has evaluated the Public Announcement dated May 21, 2021, the Detailed Public Statement dated May 27, 2021 and Draft Letter of Offer dated June 04, 2021 and Letter of Offer dated July 12, 2021. The IDC has taken into consideration the The Equity shares of TC are frequently traded within the meaning as provided in regulations 2 (j) of Takeover Regulations.

As per the Equity Share Valuation report dated on May 21, 2021 of White Organic Retail Limited given by CANikul Jalan (Membership No. 1123353) partner at, Gupta Raj & Co., Chartered Accountants, having Firm Registration No.: 001687N, accordingly, the Offer Price is of equity share of Rs. 37.45/- (Rupees Thirty-Seven and Forty-Five paise only) per share. The Offer Price of Rs. 37.45/- (Rupees Thirty-Seven and Forty-Five paise only) per share is higher than price calculated after considering the parameters as specified under Regulation 8(2) of Takeover Regulations The public shareholders of the Target Company are advised to independently evaluate the Open Offer and take an nformed decision about tendering the Equity Shares held by them in the Open Offer All IDC Members unanimously voted in the favour of recommending the open offe Disclosure of voting pattern of the meeting in which the Oper

Details of Independent Advisors, if any

Offer proposal was discussed

Other details of the Open Offer 3.1. The Open Offer is being made under Regulation 3(1) and 4 of the SEBI (SAST) Regulations to the Public Shareholders of the Target Company.

3.2. The Open Offer is not a competing offer in terms of Regulation 20 of the SEBI (SAST) Regulations. Further, there has been no competing offer(s) to this Open Offer and the last date for making such competing offer has expired. The Open Offer is not conditional upon any minimum level of acceptance in terms of Regulation 19(1) of the SEBI (SAST) Regulations.

3.3. The dispatch of LOF dated July 12, 2021 has been completed on July 12, 2021 through e-mail to the Public Shareholders whose email ids are registered with the Target Company and through speed post on July 13, 2021 to the Public Shareholders whose email ids are not registered with the Targe Company as on the Identified Date (i.e., July 06, 2021) in accordance with Regulation 18(2) of the SEBI (SAST) Regulations. It is clarified that all the Public Shareholders (even if they acquire Equity Shares and become shareholders of the Target Company after the Identified Date) are eligible to participate in the Open Offer. A softcopy of LOF (which includes Form of Acceptance-cum-Acknowledgement) is expected to be available on the website of SEBI (www.sebi.gov.in) or Link Intime India Private Limited ("Registrar to the Offer") (www.linkintime.co.in) from which the Public Shareholders can download / print the same.

3.4. Public Shareholders who have acquired the Equity Shares but whose names do not appear in the register of members of the Target Company on the identified date or those who have not received the LOF, may participate in this Offer by submitting an application on a plain paper in writing signed by al Shareholder(s) during the tendering period, along with the following details:

a) In case of Public Shareholders holding Equity Shares in dematerialized form, the plain paper application must be signed by all shareholder(s) stating name, address, number of Equity Shares held, client ID number, DP name, DP ID number, photocopy of delivery instruction in "off market" mode or counter foil of the delivery instruction in the "off market" mode, duly acknowledged by the DP in the favour of the Depository Escrow Account and number of Equity Shares being tendered and other relevant documents as mentioned in the LOF.

Public Shareholders have to ensure that their order is entered in the electronic platform to be made available by BSE before the closure of the Open Offer b) In case of Public Shareholders holding Equity Shares in physical form: the plain paper application must be signed by all shareholder(s) stating name, address, folio number, number of Equity Shares held, share certificate number, number of Equity Shares being tendered and the distinctive numbers thereof, enclosing the original share certificate(s), copy of Public Shareholders' PAN card(s), executed share transfer form in favour of the Acquirer and other necessary documents.

The share transfer form (SH-4) can be downloaded from the Registrar's website i.e., www.linkintime.co.in. Public Shareholders/ Selling Broke must ensure that the Form of Acceptance, along with TRS and the requisite documents (as mentioned under Section IX of the LOF), reach the Registrar to the Offer within 2 (two) days of bidding by the Selling Broker and in any case no later than August 05, 2021 (by 5.00 p.m. (IST)).

3.5. The Public Shareholders are requested to refer Section IX - "Procedure for Acceptance and Settlement of the Offer", as well as the Form of Acceptance of the LOF in relation to, inter alia, the procedure for tendering their Equity Shares in the Open Offer.

3.6. Further, a Public Shareholder who wishes to obtain a physical copy of the LOF and the Form of Acceptance may send a request to the Registrar to the Offer at the email id mentioned in this advertisement on providing suitable documentary evidence of holding the Equity Shares of the Target Company. Any other changes suggested by SEBI and incorporated in LOF:

In accordance with Regulation 16(1) of the SEBI (SAST) Regulations, the Draft Letter of Offer dated June 04, 2021 ("DLOF") was submitted to SEBI on June 04, 2021. SEBI issued its observations on the DLOF vide its communication dated July 02,2021. SEBI's observations have been incorporated in the LOF This Offer Opening Public Announcement cum Corrigendum is also a corrigendum to the DPS as required in terms of the Observation Letter

Material Updates (from the date of PA) All material changes since the date of the PA in relation to the Offer have been incorporated in the DPS, the DLOF and the LOF. Public Shareholders may take

note of the following material changes since the date of the PA 5.1. Migration of Equity Shares of Target Company from SME platform of BSE Limited to the Main Board of BSE Limited:

The Target Company has received the approval vide notice dated June 28, 2021 from BSE Limited for migration of Equity Shares of Target Compan from SME Platform of BSE Limited to the Main Board of BSE Limited w.e.f. June 30, 2021.

5.2. White Organic Agro Limited (Seller) has received approval on June 28, 2021 from its Shareholders under Regulation 24 of LODR, Section 180 o Companies Act, 2013 and other applicable provisions under Companies Act, 2013.

5.3. The brief Audited Financial Statements of the Acquirer, PAC and the Target Company have been updated as on March 31, 2019, March 31, 2020 and March 31, 2021.

6. Details regarding the status of Statutory and other Approvals

a) As on the date of this Offer Opening Public Announcement and Corrigendum, to the best of the knowledge of the Acquirer and the PAC, there are no statutory / regulatory approvals required by the Acquirer and the PAC to complete the Open Offer. However, in case any further statutory or other approval becomes applicable prior to completion of the Open Offer, the Open Offer would also be subject to such other statutory or other approval(s

b) NRI, OCB or any other non-resident holders of Equity Shares, if any, must obtain all requisite approvals or exemptions required to tender the Equity Shares held by them in the Offer and submit such approvals or exemptions, along with the other documents required to accept the Offer. If holders of the Equity Shares who are not persons resident in India (including NRIs, OCBs, and FPIs) required any approvals (including from the RBI or any othe regulatory authority) in respect of the Equity Shares held by them, they will be required to submit the previous approvals that they would have obtained for holding the Equity Shares, to tender the Equity Shares held by them pursuant to the Offer, along with the other documents required to be tendered to accept the Offer. If the aforementioned documents are not submitted, the Acquirer reserves the right to reject such Equity Shares tendered in the Offer. Revised Schedule of Activities:

Roftha DLOE has been amended and the revised schedule of activities portaining to the Offer is as mention

The schedule of key activities on page 3 of the DLOF has been amended and the revised schedule of activities pertaining to the Offer is as mentioned in LOF.							
Sr. No.	Activity	Original Schedule of Activities (As disclosed in the DLOF)*		Revised Schedule of Activities			
110.		Date	Day	Date	Day		
1.	Date of Public Announcement	May 21, 2021	Friday	May 21, 2021	Friday		
2.	Date of publishing of Detailed Public Statement	May 28, 2021	Friday	May 28, 2021	Friday		
3.	Last date of filing Draft Letter of Offer with SEBI	June 04, 2021	Friday	June 04, 2021	Friday		
4.	Last date for public announcement for competing offer(s)	June 18, 2021	Friday	June 18, 2021**	Friday**		
5.	Last date for receipt of comments from SEBI on the Draft Letter of Offer	June 25, 2021	Friday	July 02, 2021@	Friday@		
6.	Identified Date#	June 29, 2021	Tuesday	July 06,2021	Tuesday		
7.	Date by which Letter of Offer to be dispatched to the Shareholders	July 06, 2021	Tuesday	July 13, 2021	Tuesday		
8.	Last date by which the committee of Independent Directors of the Target Company shall give its recommendations	July 09, 2021	Friday	July 16, 2021	Friday		
9.	Last date for upward revision of the Offer Price and/or the Offer Size	July 12, 2021	Monday	July 16, 2021	Friday		
10.	Date of publication of Open Offer opening public announcement, in the newspapers in which the DPS has been published	July 12, 2021	Monday	July 19, 2021	Monday		
11.	Date of Commencement of Tendering Period (Offer Opening Date)	July 13, 2021	Tuesday	July 20, 2021	Tuesday		
12.	Date of Expiration of Tendering Period (Offer Closing Date)	July 27, 2021	Tuesday	August 03, 2021	Tuesday		
13.	Last date of communicating of rejection / acceptance and payment of consideration for accepted tenders / return of unaccepted shares	August 10, 2021	Tuesday	August 17, 2021	Tuesday		
14.	Last date for filing the Report with SEBI	August 10, 2021	Tuesday	August 26, 2021	Thursday		
15.	Last date for publication of post Open Offer public announcement in the newspapers in which the DPS has been published	August 17, 2021	Tuesday	August 25, 2021	Wednesday		
16.	Date by which the underlying transaction which triggered the Open Offer will be completed	_	-	To be completed within the prescribed timelines under the SERI (SAST) Regulation			

Date falling on the 10th Working Day prior to the commencement of the Tendering Period. The Identified Date is only for the purpose of determining the Public Shareholders as on such date to whom the Letter of Offer would be sent. All the Public Shareholders (registered or unregistered) are eligible to participate in this

Open Offer at any time prior to the closure of the Tendering Period. The original schedule of activities were indicative (prepared on the basis of timelines provided under the SEBI (SAST) Regulations and were subject to the

eceipt of the relevant approvals from various statutory/regulatory authorities. *There has been no competing offer as on the date of this LOF @ Actual date of receipt of SEBI's final observations on the Draft Letter of Offer.

The Acquirer and the PAC and their respective Directors accept full responsibility for the information contained in this Offer Opening Public Announcement and Corrigendum (except for the information with respect to the Target Company which has been compiled from the information published or provided by the Target Company, as the case may be, or information publicly available sources and which information has not been independently verified by the Acquirer the PAC or the Manager, or information provided by the Seller), and shall be jointly and severally responsible for the fulfillment of the obligations of the

Acquirer and the PAC as laid down in the SEBI (SAST) Regulations and subsequent amendments made thereto.This Offer Opening Public Announcement and Corrigendum is expected to be available on SEBI's website at www.sebi.gov.in.

ISSUED ON BEHALF OF THE ACQUIRER AND PAC BY THE MANAGER TO THE OFFER ISSUED BY THE MANAGER TO THE OFFER FEDEX SECURITIES PRIVATE LIMITED

(Formerly known as Fedex Securities Limited) 3rd Floor, B Wing, Jay Chambers, Nanda Patkar Road, Vile Parle (E), Mumbai 400 057 Tel No.: +91 8104985149 | Fax No.: 022 2618 6966 E-mail: mb@fedsec.in | Website: www.fedsec.in SEBI Registration Number: INM000010163 Investor Grievance E-mail: mb@fedsec.in Contact Person: Yash Kadakia

LINK Intime

LINK INTIME INDIA PRIVATE LIMITED

C 101, 247 Park, L.B.S. Marg, Vikhroli (West), Mumbai-400083 Tel No.: 022-4918 6200 | Fax No.: 022-4918 6195

E-mail: whiteorganic openoffer@linkintime co.in Website: www.linkintime.co.in | SEBI Registration Number: INR000004058 Investor Grievance E-Mail: whiteorganic.openoffer@linkintime.co.in Contact Person: Sumeet Deshpande

REGISTRAR TO THE OFFER

Issued by the Manager to the Open Offer For and on behalf of the Acquirer and PAC

Sd/-

Suumaya Retail Limited (Acquirer)

Suumaya Industries Limited (PAC)

स्थळ : मुंबई दिनांक : सोमवार, १९ जुलै २०२१

मुख्य वित्त अधिकारी आणि संचालव

कंपनीच्या संचालक मंडळाच्या आदेशानसा

Place: Mumbai डीआयएन : ०२७७५६८३ Date: July 17, 2021